

खरेदी खत, बक्षिसपत्र, वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे
उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु. २/२५१/२०२३
दिनांक ३१/०७/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तिवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. **16AI015874000** अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. कुमारलाल जेठानंद/माया नरेश गोडवानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ १११७ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. श्याम जेठानंद गोडवानी रा- शॉप नं. ५६७, उल्हासनगर-३ यांनी दिनांक २८/०८/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३०००१४९३९) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. श्याम जेठानंद गोडवानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.


- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. कुमारलाल जेठानंद गोडवानी/माया नरेश गोडवानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. श्याम जेठानंद गोडवानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत बक्षिस पत्राची छायांकित प्रत (अ.क्र. ९४१/९सी दिनांक: १६/०८/२०२३)
- ३) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. ९४५/९सी दिनांक: १६/०८/२०२३)
- ४) दिनांक २९/०८/२०२३ रोजीचे दै. बित्तबातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस



(शिकर आहिरे)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. **16AI015874000** करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. श्याम जेठानंद गोडवानी अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(दयानेश डोभाळे)
कर निरीक्षक


(उध्दव लुल्ला)
उप कर निर्धारक व संकलक


(जेठानंद कर्मचंदानी)
कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	138492
Date	01/09/2023
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-2/248/2023
 Token No. 41202300014939

Date- 01/09/2023
 Sr. No. 16/0763

To,
SHRI. KUMARLAL JETHANAND GODHWANI
SMT. MAYA NARESH GODHWANI
SHRI. SHYAM JETHANAND GODHWANI
 Shop. 567
 Ulhasnagar-2

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 16/0763 Of Mpl Assessments Register
 Ref:- Your Notice Dated: 29/08/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Kumarlal Jethanand/Maya Naresh Godhwani**
 Under Ward No. 16 Property No. 16A1015874000 as a person Primarily Liable to property
 Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 945/9C	Dt: 16/08/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Bittbatmi	No: -----	Dt: 29/08/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: 941/9C	Dt: 16/08/2023
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

